

12, 16. 18, 71. 9, 2, 7. 10, 50, 25. 14, 29, 39. BHATT. 4, 42. 42, 75. 16, 42.  
 — intens. वरीवृश्यते PAT. zu P. 7, 4, 90. Schol. zu 6, 1, 16.  
 — अयि abhauen, zerhauen RV. 8, 40, 6. शीर्षाणि कूरसापि वृश् 10, 87, 16. AV. 4, 7, 7. 2, 32, 2. 10, 6, 1. वनुष्यतामपि शीर्षा वेवृक्तम् RV. 6, 62, 10 stellen wir hierher, weil वर्त्, auf welches die Form wiesse, sonst nicht mit अयि vorkommt; vielleicht wäre अयि richtig.  
 — अयि abschneiden, abtrennen: वृश्या RV. 1, 51, 7. अयि मृक्तीर्वृश्या-वृश्त् 7, 18, 17. — Vgl. अयिवृश्त्.  
 — अयि abtrennen von, ausser Verbindung bringen mit Jmd (dat.): ए-ताभ्यस्त्वा देवतभ्य आ वृश्यामः CAT. Ba. 12, 1, 2, 22. KĪṬH. 21, 2. TBA. 3, 7, 6, 17. mit loc. SHADV. Ba. 2, 10. pass. mit dat.: अयि सूर्याय वृश्यते TBA. 2, 1, 2, 10. अयि वृश्यतामर्दितये डुरेवाः RV. 10, 87, 18. देवेभ्यः AV. 15, 2, 1. TBA. 1, 1, 4, 8. पितृभ्यः 3, 10, 7, wo statt वृश्यत् des Textes und वृश्यते des Comm. वृश्यते zu lesen sein wird, wie auch AV. 12, 2, 50. 15, 2, 1. 12, 6 und anderwärts in den BRAHMANA die passive Form, welche die sorgfältigen Texte stets zeigen, wieder herzustellen ist. Mit loc.: देवेषु AV. 12, 4, 6. 15, 12, 6. Hierher ziehen wir auch wegen der Construction यत्ते तपस्तस्मै ते मा वृत्ति TS. 1, 6, 6, 1. ÇĀṆKH. Ça. 4, 13, 3. — Vgl. आत्रश्चन fg.  
 — नि niederhauen, füllen: पव्येव राजन्नघर्षीं नीचा नि वृश् RV. 6, 8, 5. प्रज्ञो च तस्य मूलं च नीचे देवा नि वृश्चत TBA. 3, 7, 6, 16.  
 — निम् vgl. निर्वत्सक.  
 — परि beschneiden CAT. Ba. 6, 7, 2, 8. ०वृक्णा verstümmelt KĀND. UP. 8, 9, 1.  
 — प्र abschneiden, abspalten; zerhauen AV. 12, 5, 62. अयम् CAT. Ba. 6, 6, 2, 11. TBA. 2, 2, 1, 7. धातृव्यमुक्त्वे ऽधि प्रवृश्चति 3, 2, 10, 1. धनम् BHATT. 17, 89. 107. प्रवृक्णा बाह्वो मया BHĀG. P. 10, 63, 48. — Vgl. प्रत्रश्चन fg.  
 — वि zerspalten, in Stücke hauen: den Vṛtra RV. 1, 61, 10. 10, 113, 6. die Schlange 2, 19, 2. 3, 33, 7. 4, 17, 7. भोगान् 5, 29, 6. 2, 15, 6. 3, 53, 22. अर्त्तिं वा पिपीलिका वि वृश्चति मयूर्यः zerhacken (mit dem Schnabel) AV. 7, 56, 7. पाशम् BHĀG. P. 6, 14, 54. विवृश्च 11, 12, 24. विवृक्णा RV. 1, 32, 5. BHĀG. P. 4, 10, 20. 5, 9, 19. 12, 16. 9, 15, 32.  
 — सम् in Stücke hauen, zerstückeln AV. 12, 5, 62. पर्वण्येषां पर्वशः संत्रश्चम् (absol.) CAT. Ba. 11, 6, 2, 3. 8. संत्रश्चमोषधिवनस्पतीनां प्रकिरति stückweise 13, 7, 1, 9. KĪṬH. Ça. 21, 2, 6. ÇĀṆKH. Ça. 16, 15, 16. दुर्ज्ञेयैः प्रकृत्वाः संवृश्च्य BHĀG. P. 10, 32, 22.  
 2. वृश् (= 1. वृश्) nom. ag. abhauend u. s. w.; nom. वृट् P. 8, 2, 36. VOP. 3, 77. fg. मूलं P., Schol.  
 वृश्चन (von 1. वृश्) 1) adj. abhauend, füllend, zum Abhauen u. s. w. dienend: इध्मं (कुठार) SIDDH. K. 250, a, 6. — 2) m. a) Säge oder Feile AK. 2, 10, 33. H. 920. — b) durch Einschnitt in einen Baum gewonnenes Harz JĀṆ. 1, 171; vgl. M. 5, 6 unter 3). — 3) n. das Abhauen, Spalten, Zerhauen, Einschnitten u. s. w. NIR. 2, 6, 12, 29. CAT. Ba. 3, 6, 4, 7. वृशं KĪṬH. 30, 2. वातरञ्जनाम् MAITRAJ. 1, 4. वृत्तनिर्घासान्त्रश्चनप्रभवान् M. 5, 6.  
 वृश्च्य (wie eben) partic. fut. pass. P. 8, 2, 36, Schol.  
 वृश्च (wie eben) adj. behauend s. वृष्.  
 वृश्चड् adj. Bez. eines Apabhraṃṣa-Dialects Verz. d. Oxf. H. 181,

a, No. 412.  
 वृश्च 1) = वृश् Heerde, Haufen; adv. वृश्चम् in Haufen: ये ऽमावा-स्यां ईरात्रिमुदस्थुर्वृश्चम्त्रिणाः AV. 4, 16, 1. — 2) m. = यामकुक्कुट H. c. 192. वृश्चपति m. Anführer des oder der Haufen, etwa Herzog: परि त्वा-सते निधिभिः सखायः कुल्पा न वृश्चपतिं चरत्म् RV. 10, 179, 2.  
 वृश्चवाङ्क m. du. nach dem Comm. ausgestreckte Arme, also etwa Arme, die ein Gehege (वृश्च = वृश्) bilden, denen man nicht entrinnt: मृत्योर्ह वा एतो वृश्चवाङ्क ÇĀṆKH. Ba. 2, 9.  
 वृश्चि f. = वायु ÇKD. a gale of wind WILSON; beide ohne Angabe einer Aut.  
 वृश्चिन् adj. in विष्ठा nach den Comm. auf einer Stelle sitzend, nicht wandernd; also etwa so v. a. dessen Heerde (Pferd; vgl. वृश्च) stationär ist CAT. Ba. 5, 5, 4, 12. — Vgl. वृष्.  
 वृश्च (von 1. वृश्; vgl. वृ) m. SIDDH. K. 249, b, 2 v. u. Verz. d. Oxf. H. 167, a, 29. Schaar, Haufen, Trupp (AK. 2, 5, 39. H. 1411. HALĀ. 4, 1); Abtheilung (von Krieger u. s. w.), Gilde, Genossenschaft; = अयत्तय NAIKH. 2, 2. = मनुष्य 3. नानाजातीया अनियतवृत्तय उत्सेधजीविनः संघा व्राताः PAT. zu P. 5, 2, 21. व्रातं व्रातं गणं गणं मृहतामोर्ज्ञ इमहे RV. 3, 26, 2. 5, 53, 11. 4, 163, 8. der Würfel 10, 34, 8. 12. fünf 9, 14, 2. जीवं व्रातं सचेमहि 10, 57, 5. AV. 2, 9, 2. PAÑĀV. Ba. 6, 9, 24. इन्द्रासीव खलु वै व्रा-तः bilden gleichsam eine Gilde 25. 17, 1, 5. 12. VS. 16, 25. सर्वे व्राता व-रुणास्याभूवन् TS. 1, 8, 10, 2. व्रातेन (= शरीरायामेन Schol. gegen PAT., der die gewöhnliche Bed. annimmt; vgl. noch Schol. zu BHATT. 4, 12) P. 5, 2, 21. 3, 113. विद्याधरं KATHĀS. 35, 20. तुरुष्कतुरगं 19, 109. नाना-रण्यमगं BHĀG. P. 4, 25, 19. नानारण्यपशुं 8, 2, 7. रक्षसापारवत् 3, 23, 20. मधुकरं Bienenenschwarm 5, 25, 7. Menge überh. von Unbelebtem: रथानाम् MBH. 4, 1667. रथं 1070. 5, 5960. शरं 4, 1714. 1851. 5, 2131. 14, 2227. HARIV. 9322. R. 6, 79, 51. RAGH. 12, 94. मलयमहताम् Spr. 2130. घोरनिबिडघातं KATHĀS. 75, 42. मणिं VARĀH. BRH. S. 44, 23. अलकं BHĀG. P. 3, 21, 9. मकामणिव्रातमय 4, 9, 60. — Vgl. भद्रं, मकां, वृष्.  
 व्रातपत adj. (f. ङ) von व्रातपति. अत्र KAUC. 73. ऀच. Ça. 2, 12, 6. ०पतीय Schol. zu KĪṬH. Ça. 25, 5, 1.  
 व्रातपति m. Herr der Schaar, — Gilde u. s. w. VS. 16, 25.  
 व्रातसार्ह adj. VS. PAṆ. 3, 121. in Abtheilungen (Geschwadern) sieg-reich strittend RV. 6, 75, 9.  
 व्रातिक adj. von 1. व्रात. संवत्सरं GōDH. 3, 1, 13. ÇĀṆKH. GṆH. 2, 11.  
 व्रातीन adj. = व्रातेन जीवति P. 5, 2, 21. einer schweifenden Bande angehörtig H. 480. das Leben eines Vagabunden führend LĪṬ. 8, 5, 1. BHATT. 4, 12.  
 1. व्रात्य (von 1. व्रात) adj. zum Vrata d. h. Mahāvratā gehörig Schol. zu PAÑĀV. Ba. 18, 7, 13.  
 2. व्रात्य (von व्रात) 1) m. einer schweifenden Bande angehörtig, Landstreicher; überh. ein Umherschweifender; Mitglied einer Genossenschaft, welche ausserhalb der brahmanischen Ordnung steht, AK. 2, 7, 53. H. 834. HALĀ. 2, 249. VS. 30, 8. LĪṬ. 8, 6, 2. 7. 8. ०ग्या KĪṬH. Ça. 22, 4, 3. ०धन 9. PAÑĀV. Ba. 17, 1, 16. ०चर्या KĪṬH. Ça. 22, 4, 23. ०भाव 27. ०चर्या LĪṬ. 8, 6, 28. ०यज्ञ PAÑĀV. Ba. 17, 1, 1. देवा व्रात्याः सन्नमा-सत बुधेन स्थपतिना 24, 18, 2. Schol. zu 17, 1, 1. PRAÇOP. 2, 11. यथाका-